

राज्यस्तरीय आदिवासी उपयोजना तयार करताना
प्राथम्यक्रमानुसार उपविकास क्षेत्रनिहाय नियतव्ययाची
विशिष्ट टक्केवारीनुसार उपलब्ध करुन द्यावयाच्या
नियतव्ययाबाबत

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन परिपत्रक क्रमांक : बीयुडी - २०११/प्र.क्र.२५३/का.६

मंत्रालय विस्तार, मुंबई - ४०० ०३२

दिनांक : १७ ऑक्टोबर, २०११

- वाचा -** १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.टिएसपी-२००४/प्र.क्र. ३१/का.६,
दिनांक २५ ऑक्टोबर, २००४
२) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.टिएसपी-२००४/प्र.क्र. ३१/का.६,
दिनांक १७ मार्च, २००५


शासन निर्णय :- प्रस्तावनेतील दिनांक १७ मार्च, २००५ च्या शासन निर्णयानुसार राज्यस्तरीय आदिवासी उपयोजना तयार करण्यासाठी महत्वाच्या उपक्षेत्रांना विशिष्ट टक्केवारीने नियतव्यय उपलब्ध करुन देण्याबाबत मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्यात आता खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहेत.

अ.क्र.	उपशिर्ष	राखून ठेवावयाच्या नियतव्यय (टक्केवारी)
१	मागासवर्गीयांचे कल्याण (आ.वि.वि.)	किमान ५० %
२	विशेष क्षेत्र विकास कार्यक्रम	किमान १० %
३	आरोग्य	किमान ८%
४	शिक्षण (तंत्रशिक्षण/आय.टी.आय.सह)	किमान ८%
५	पोषण	किमान ५ %
६	रस्ते विकास	कमाल ८ %
७	लघुपाटबंधारे	कमाल ५ %
८	नाविन्यपूर्ण योजनांसाठी	कमाल ३ %
९	विद्युत विकास	किमान १ %
१०	जलसंधारण	किमान २ %

२. वरीलप्रमाणे सुधारित टक्केवारीचा निर्णय सन २०१२ - १३ च्या आदिवासी उपयोजना प्रारूप आराखडयापासून लागू होईल.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक २०१११०१७१५४९१५००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


| चं. ज. देशपांडे |
उप सचिव
आदिवासी विकास विभाग

प्रति,

मा.अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
मा.प्रधान सचिव (आदिवासी विकास), मंत्रालय, मुंबई
सर्व प्रशासकीय विभाग, मंत्रालय, मुंबई
निवड नस्ती